

सूर्येण सुवर्णम् 2. AIR. Ba. 7, 9. 12. TBr. 4, 1, 2, 8. कैरप्यादृतं निषिष्यति TS. 2, 3, 21, 4. ऋद्धो कैरप्यं पुनति Gold wird ausgewaschen 6, 1, 2, 1. ÇAT. Br. 2, 1, 1, 5. Same des Feuers 2, 2, 28. 12, 4, 2, 1. ऋग्मनो ऽयो ध-
मह्ययतो कैरप्यं तस्माद्यो बद्ध्वातं कैरप्यसंकाशमिवैव भवति 6, 1, 2, 5. PAÑKAV. Br. 17, 6, 4. KĀTJ. Çr. 7, 6, 8. 12, 5, 9. 6, 1. LĪTJ. 3, 1, 9. 5, 6, 8. 8, 8, 12. सर्पिर्मधुनी कैरप्यनिकाषं कैरप्येन प्राशयेत् so v. a. mit einem goldenen Werkzeug ऀCV. GRHJ. 1, 15, 1 (vgl. प्राशनं चास्य कैरप्यमधुसर्पिषाम् M. 2, 29). 2, 9, 7. KAUC. 40. 45. 62. 64. 80. रजत TS. 1, 5, 2, 2. ÇAT. Br. 12, 4, 4, 7. 13, 4, 2, 10. कुरित 12, 4, 4, 6. KĀTJ. 10, 4. SHADV. Br. 2, 9. ०सदृश MBH. 3, 2308. कैरप्यं वर्षे मघवा 12, 918. कैरप्यमवह-
न्नयः 919. Verz. d. Oxf. H. 35, b, 17. fg. 43, a, 16. fg. क्षेत्रं कैरप्यं गामस्यं
कुत्त्रोपानकृमासन्म् । धान्यं शाकं च वासंसि गुरवे प्रीतिमावहेत् ॥ M. 2, 246. 4, 188. fgg. 7, 130. 206. 208. 8, 155. 182. 184. 10, 114. गोकैरप्यम्
MBH. 2, 1833. कैरप्यमेवार्जय Spr. (II) 4484. 4614. 7366. 7400. fg. VA-
RĀH. BṚH. S. 5, 74. 10, 17. 29, 10. 48, 48. WEBER, KRSHNĀG. 278. 279 (स०
adj.). neben काञ्चन 306. सुवर्ण R. 1, 74, 5. 2, 76, 15. — b) Goldschmuck,
Goldsachen; pl. RV. 1, 122, 2. 162, 16. 2, 33, 9. 5, 60, 4. AV. 4, 10, 6. VS.
15, 50. 20, 37. KAUC. 106. sg. AV. 1, 35, 1. fgg. 18, 4, 56. ललाटं कैरप्यं
मेस्तभ्य KAUC. 76. — c) Goldstück (auch als Münze dienend), in den
BRĀHMAṆA gewöhnlich in Verbindung mit सुवर्ण zur Unterscheidung
von andern Metallen. सुवर्णं कैरप्यं द्वेधा विच्छिद्यं TBr. 1, 4, 2, 4. च-
त्वारि कैरप्यानि ददाति 3, 8, 2, 2. ÇAT. Br. 13, 4, 2, 6. 12, 7, 1, 7. शतमान
5, 5, 5, 16. 13, 1, 1, 2. 2, 2, 2. 14, 3, 1, 32. TS. 2, 3, 21, 5. = मानभेद TAİK.
MED. — Der Natur der Sache nach lässt sich die dreifache Modification
der Bedeutung nicht reinlich scheiden, z. B. in कैरप्यं पदे निधाय नु-
होति ÇAT. Br. 3, 3, 2, 3 sind sämmtliche zulässig. — d) Otterköpfehen
TAİK. 2, 9, 28. 3, 3, 323. H. 1206. H. an. MED. — e) der männliche Same
TAİK. H. an. MED. — f) Unvergängliches (अक्षय) MED. — 2) adj. golden,
von Gold: माषक M. 8, 393. मत्स्याः MBH. 12, 920. — 3) m. a) eine Art
Bdellion; s. u. गुग्गुलु 1). — b) N. pr. a) eines Daitja MBH. 12, 12942.
PAÑKĀR. 4, 13, 5. — ß) eines Sohnes des Āgnidhra und als m. n. N.
des von ihm beherrschten Varsha MĀRK. P. 53, 34; vgl. कैरामय. —
γ) eines Fürsten von Kāçmīra RĀĪA-TAR. 3, 102. 124. — 4) f. ऋा Bez.
einer der sieben Zungen des Feuers H. 1099. Schol. HALĀJ. 1, 68. —
Vgl. बद्ध०, स०, सु०, कैरप्य.

कैरप्यक (von कैरप्य) m. 1) Goldgier P. 5, 2, 65. — 2) N. pr. eines
Mäusekönigs Hir. 14, 16.

कैरप्यकत adj. mit einem Goldgurt versehen: भीष्म MBH. 4, 2108.
प्रेवेयाः Elephanten R. 4, 53, 17; कैरप्य० ed. Bomb.

कैरप्यकक्ष्य adj. dass.: Elephanten ऀCV. Çr. 9, 9, 14.

कैरप्यकर्पा adj. Gold im Ohre tragend RV. 1, 122, 14.

कैरप्यकर्तृ m. Goldarbeiter MBH. 12, 10035.

कैरप्यकवच adj. einen goldenen Panzer habend: Çiva MBH. 12, 10362.

1. कैरप्यकशिपुं m. Goldteppich, ein goldverzierter Sitz TBr. 3, 9,
30, 1. AIR. Ba. 7, 18. LĪTJ. 9, 9, 12. 24.

2. कैरप्यकशिपु 1) adj. einen goldenen Teppich habend AV. 5, 7, 10.
— 2) m. N. pr. eines von Vishṇu (in seiner Erscheinung als Nara-
sīmha) erschlagenen Daitja H. 221. MBH. 1, 2525. 2641. 7620. 12,

6146. 8265. 12942. 13, 662. HARIV. 184. fg. 204. 2248. fgg. 2571. fg. 5863.
7367. 12194. fgg. 12458. 12501. 12609. fgg. R. 5, 24, 9. Spr. (II) 4139.
VP. 123. fg. 126. fgg. BHĀG. P. 3, 17, 18. fg. 6, 18, 10. fg. 7, 1, 39. fgg.
Verz. d. B. H. No. 325. 539. Verz. d. Oxf. H. 14, a, 9. 42, a, 2. 64, b, 3.
Comm. zu TAÏTT. Br. 4, 237, 16. ०क्केदिन् Beiw. Vishṇu's PAÑKĀR. 4, 3,
65. ०दारण desgl. H. 221. Schol.

कैरप्यकामधेनु f. eine die Kāmadhenu darstellende Figur aus Gold
Verz. d. Oxf. H. 43, a, 56.

कैरप्यकार् m. Goldarbeiter VS. 30, 17. R. GORR. 2, 90, 17.

कैरप्यकुत्ति adj. goldbauchig KAUC. 102.

कैरप्यकुलं m. N. pr. eines Fürsten von Kāçmīra RĀĪA-TAR. 1, 288.

कैरप्यकृत् adj. Gold machend (zum Vorschein bringend): Agni
MBH. 2, 1148.

कैरप्यकृतचूड adj. dessen Haarbüschel von Gold ist: Çiva MBH.
12, 10362.

कैरप्यकेश 1) adj. (f. ई) goldhaarig, — mählig RV. 1, 79, 1. AV. 5, 7,
9. BHĀG. P. 3, 18, 7. Verz. d. Oxf. H. 249, a, 2. — 2) m. a) ein N. Vi-
shṇu's H. ç. 65. — b) pl. N. einer Schule Ind. St. 3, 271. — 3) f. ई (sc.
शाखा) desgl. ebend.

कैरप्यकेशिन् m. N. pr. eines Verfassers von Gr̥hjasūtra Ind. St.
1, 82. 471. 9, 176. Verz. d. Oxf. H. 280, a, 10. fg. 364, b, No. 68. Notices
of Skt Mss. 1, 86.

कैरप्यकेश्य adj. goldmählig: कुरी RV. 8, 32, 29. 82, 24.

कैरप्यकेशिमÇKDr. beruht auf einer falschen Auffassung von H. 1045.

कैरप्यखादि adj. goldene Spangen tragend: die Marut ÇĀKṢH. Çr. 3,
5, 12. 8, 23, 6.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5, 19. 7, 28. प्रतारपतिर्वै
दिं TS. 5, 5, 2, 2. ÇAT. Br. 6, 2, 2, 5. TAÏTT. ĀR. 10, 1, 6. ÇVETĀCV. Up. 3,
4. 4, 12. MAITRĪJUP. 6, 8. NṚS. TĀP. Up. in Ind. St. 9, 125. 133. 162. MBH.
1, 59. 12, 10362 (Çiva so genannt). 11231. HARIV. 38. 997. 1334. 12429.
14151. SŪRĀJAS. 12, 15. WEBER, RĀMAT. Up. 351. VP. 7. MĀRK. P. 99, 50.
BHĀG. P. 5, 1, 9. 20, 44. Verz. d. Oxf. H. 43, a, 15. 248, b, 6. 8. SAR-
VADARÇANAS. 177, 19. Schol. zu KAP. 1, 64. 99. = समष्टुपदितं चैतन्यम्
VEDĀNTAS. (Allah.) No. 62. = कपिल MBH. 12, 12933. 13703. als योगस्य
वक्ता SARVADARÇANAS. 158, 16. — b) N. pr. eines Mannes Verz. d. B. H.
56, 23. mit dem patron. Prāgāpatja Liedverfasser von RV. 10, 121.
ein Vedānta-Lehrer TARTVAS. 22. कुरिकुरिकैरप्यगर्भप्रभाकरापामवि-
योगत्रतम् Verz. d. Oxf. H. 34, b, 7. 8. — c) N. pr. eines Flamingo Hir.
ed. JOHNS. 1662. — 2) f. ऋा N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 66, a, 1.
— 3) wohl n. N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, No. 101. — 4) adj.
Hiraṇjagarbha 1) a) betreffend: स्थानक Ind. St. 1, 89. — Vgl. कैरप्यगर्भ.

कैरप्यगर्भ 1) m. a) Goldschooss (vgl. AV. 4, 2, 8), ein Fötus von Gold:
०दान Verz. d. Oxf. H. 35, b, 4. Bez. einer kosmogonischen Potenz, na-
mentlich des persönlichen Brahman, AK. 1, 1, 4, 11. H. 213. HALĀJ. 1,
6. 5, 82. ०र्भः समवर्ततयि RV. 10, 121, 1. AV. 10, 5,